



## वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग

दि.२१/०५/२०२१

### प्रेसनोट

#### कोव्हीड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे दोन्ही पालकांचे (आई-वडील) निधन झालेल्या बालकांबाबत

कोव्हीड-१९ या विषाणूचा वाढलेला संसर्ग व त्यामुळे बाधित व्यक्तींचे वाढलेले मृत्यूचे प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. कोव्हीड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची (१८ वर्षाखालील) गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा बालकांचे यथायोग्य संगोपन होणे आवश्यक असल्यामुळे याद्वारे वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना कळविण्यात येते की, कोव्हीड-१९ च्या संसर्गामुळे दोन्ही पालकांचे (आई-वडील) निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती महिला व बालकल्याण विभागातील खालील नमूद अधिकारी वर्ग यांच्याशी संपर्क साधून देण्यात यावी किंवा [mbk.vvmc@gov.in](mailto:mbk.vvmc@gov.in) या ई-मेल वरही माहिती देता येईल. त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग मुख्यालय, बहुद्वेशीय इमारत, प्रभाग समिती 'सी', पहिला मजला, विरार (पूर्व) येथे तसेच वसई विरार शहर महानगरपालिका सर्व प्रभाग समिती कार्यालयांतील महिला व बालकल्याण विभागात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत माहिती कळविण्यांत यावी.

- १) श्री.प्रकाश जाधव, वरिष्ठ लिपिक - ९८६०२६६३९८
- २) श्रीमती रुपाली संखे, वरिष्ठ लिपिक - ९३२२१३४८७३
- ३) चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक - १०९८

महिला व बालकल्याण विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका